

www.abhishekcorporation.com

0 2 SEP 2021

Bombay Stock Exchange Limited Floor I, Rotunda Building, Dalal Street, Mumbai 01

Kind Attn: Department of Corporate Services

BSE Code: 532831 FAX No. 022-22722039/37 National Stock Exchange of India Limited "Exchange Plaza", Bandra –Kurla Complex, Bandra (East),Mumbai 400051

Kind Attn: Listing Department

NSE Code: ABHISHEK FAX No. 022-26598238/26598348

### Sub: Submission of Newspaper Advertisement

Respected Sir/Madam,

In terms of the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copies of newspaper publications of Notice of 28<sup>th</sup> Annual General Meeting held on 30<sup>th</sup> September, 2021 at 11.00 am at Gat No. 148 Tamgaon Kolhapur-Hupari Road Tal.Karaveer, Kolhapur-416234 published on 1<sup>th</sup>September, 2021. Please find enclosed herewith paper publication.

Kindly request to consider the same.



Abhishek Corporation Limited Regd Office : Gat no 148, Tamgaon, Kolhapur-Hupri Road, Tal. Karveer, Kolhapur - 416 234, INDIA Ph.:+91-231-2676191, Fax: +91-231-2676194 CIN 54 401 Philipping Correction and the additional statement of the additional stateme



**E-VOTING INFORMATION, BOOK CLOSURE AND** SHAREHOLDER INFORMATION UPDATION

Notice is hereby given that the 28th ( Twenty-eighth Annua General Meeting ( AGM ) of the Members of Abhishel Corporation Limited will be held at Reg. Office of the Company located at Gat No. 148, Tamgaon, Kolhapur - Hupari Road, Tal. Karveer, Dist. Kolhapur - 416 234 in the State of Maharashtra, on Thursday, 30th September, 2021 at 11.00 a.m. to transact the busin set out in the NOTICE of AGM.

## Electronic Copies of Notice of AGM and Annual Report for the Financial Year 2020-21

Tor the Financial Year 2020-21 As per the provisions of the Companies Act 2013, the Rules framed there under, MCA Circulars; the SEBI (LODR) Regulations, 2015 and SEBI circulars giving relaxation to conduct Extraordinary General Meeting and Annual General Meeting during calendar year 2020 and 2021 due to waking up of COVID-19 pandemic and owing to the difficulties involved in dispatching physical copies, the Notice of AGM and Annual Report for the financial year 2020-21 including the Audited financial statements for the financial year ended March 31,2021 ("Annual Report") is being send by email to those Members whose email address are registered with the RTA Depository Participants

Shareholders may note that the Notice of the AGM will be av ailable on the website of the Company www.abhishek.corporation.com , BSE Limited at www.bseindia.com , NSE at www.nseindia.com and also on the website of CDSI at www.ewoficiadia.com CDSLat w

#### Appeal to Shareholders to Register their E-mail ID:

The shareholders, who have still not registered their email address with Company / RTA / Depositories, are requested to register / update their email address i mediately, in the follow

Shareholders holding Shares in Physical Mode: Such Shareholders are requested to register their email address with the RTA of the Company, viz., Link In time India Pvt. Ltd. along with the copy of the signed request letter mentioning the name and address copy of the signed request letter memoring the name and address, email ID and mobile No of the Shareholder, scanned copy of the Share Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card, and self-attested copy of any document (e.g.: Driving License, Election Identity Card. Passport. Aaddhar ) in support of the address of the treentry Card, Passport, Aaddhar ) in support of the address of the Shareholder and other documentary proof in support as may require by sending request to our RTA, Link Intime India Private Ltd, Unit Abhishek Corporation Limited, C- 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikrol (West), Mumbai - 400 083, Ph. No. 022 - 49186000, E-mail: The Index Elimitation and Comparison of the Index Comparison

# (West), Numoai - 400 000, rit, No. 000 - 40000000 mt.helpdesk@linkintime.co.in II) Shareholders holding Shares in Dematerialized Mode: Such Shareholders are requested to register their email address with the

relevant Depository Participant(s). bers are also requested to intimate changes, if any, pe rtaining to their name, postal address, email address, mobile number, PAN, mandates nominations, power of attorney, bank account details such as name of the bank and branch details, bank account number, MICR code, IFSC code, etc. to their respective DPs in case the shares are held by them in dematerialized form and to the RTAin case the shares are held by them in physical form.

## Manner of Voting on Resolutions placed before the AGM Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read

Variable of the Companies of Ocean Too of the Origination and Companies (Na) and Companies (Management and Administration) Rules 2014,as amended, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by Institute of Company Secretaries of India, the company is pleased to provide e-voling facility to its members as an alternate mode to exercise their right to vote on the resolutions to be passed al the AGM. The remote electronic voting system ("remote e-voting") will be vided by Central Depository Services (India) Limited (CDSL)

#### All the members hereby informed that:

- voting shall commence onMonday,27" Septer The Remote e 2021 at 09.00 AM and ends on Wednesday, 29" September, 2021 05.00 PM
- 05.00 PM. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date of Thursday, 23<sup>sd</sup> September 2021 may cast their vote electronically on the business, as set out in the Notice of the AGM through electronic voting system ("remote e-voting") of CDSL or atAGM through ballot / polling paper.
- Any person, who acquire shares of the company and become member of the company after send(sispatch of Notice of the AGM and holds shares as of the cut-off date i.e. Thursday, 23" September 2021 may refer to instructions for e-voting as set out in the Notice of AGM to cast their votes or may obtain the login ID and password by sending a request at helpdesk evoting@cdslindia.com (CDSL). However, if the person other than individual shareholder holding demat
- shares is already registered with CDSL for remote e-voting then the
- existing user ID and password can be used for casting vote The individual shareholder holding demat shares shall follow the procedure as described in point no.21 of Notes to AGM notice for doing -vote
- e-vote. CS Shrenik Nagaonkar, Practicing Company Secretary (Partner ol PPS & Associates) has been appointed as the scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.
- The facility for voting through ballot/polling paper shall be made available at AGM.
- Members may note that:
  - The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it i) subsequently
  - ii) Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again during the AGM.
  - iii) Members participating in the AGM and who had not cast their vote by remote e-voting shall be entitle to cast their vote at the AGM The instructions for members for voting electronically are given in
- Notice of AGM. In case you have any queries or issues regarding e voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e voting manual available at www.evotingindia.com,under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com

#### **Book closure Intimation**

Da Pla

Book Closure Intimation Notice is further given that, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act. 2013 and the applicable Rules there under, the Register of Members and Share Transfer Books for equity shares of the company will remain closed from Friday, 24" September, 2021 to Thursday, 30" September, 2021 ( both days inclusive ) for annual Book Closure Purpose By order of the Board

ite:31 August, 2021 ace: Kolhapur - 416 234.	Anasaheb Mohite Chairman & Managing Director	20100
te : 31 August, 2021	Sd/- Anasaheb Mohite	

FINANCIAL EXPRESS Wed, 01 September 20;

अपना व्यवस्थापन स्वागुम सांगण्यात यो. सर्वाधिक पाउत्तर राषानमा तालुक्यात ३ ५ पित्र्योगीरर झाला डॉगरी पाणतील तालुक्यांत पावसाचे प्रमाण कर्मा झाले आहे. अर्ताच स्थिती पाणहोत्रातील पावसाची आहे. जिल्झातील पावसाचे प्रमाण कर्मी झाल्यामुळे खरीष विकांजी

अवस्था बिक्ट झालो आहे विषयमा विषयः जाताने आह. विल्ह्यातीलं संगयरणः १०० टक्से रूप-३० टक्से पिकांचे महापुराने नुक्सान झाले आहे. उर्वरात विकांन पावसाने ओध दिली आहे. कहाती दिखाली तुर्नेपासून आजपर्वत विकांन पाहमाचे पाणी मिळालेले नहा.

अस्त्रेण वर्ष सिर्फ म्हणून देश सहे करणे तानुक्यांन पिकासे हारेण्या तेताल पाऊस प्रसाथामुळे ता बहत आहेर बाल्या सामा पाठस सम्प्रापुर बेगा पहन आहेत. उपासेता आलेली सिर्वे आता नष्ट सोण्याच्या मार्गातर अपसऱ्याचे सेतकऱ्यांकदूर सांगिशते

शहरात तीन हजार ७७२

. भोग

नागरिकांचे लसीकरण कोल्हागूर, ता. ३१ महारपटिकोच्या प्राथमिक आरोष्य बेदात आज कोविशिल्डच्या तीन हजार ७७२ नागरिकांग तमरोकरण झाले. वात

## मार्गन्छन से द्यवाद आली नाही आरेवाईनी पुनर्नित्वली जाती.

📖) अभिषेक कॉर्पोरेशन लिमिटेड

(विकियेतनः संगतिनः) संगतने नहि सः । दश्वत्र नगर्भतिनः) दणीवृत्र सार्वारण्डः २८ में १४८, तालगांव, स्रोत्यन्तु - स ति, स्वेत्रपुर- २५९, ३३४ ई-सिस् सार्व्याप्रसन्न र नगरास अत्र संग्रेत्र के किस्तु सार्व्याप्रसन्न

प्रसारम् कर्क सांग्रव्याप्रकारिताः त्यां कि विद्या क्रिस्ट विद्य क्रिस्ट विद्य क्रिस्ट विद्य क्रिस्ट विद्या क्रिस्ट विद्या विद्या क्रिस्ट विद्या क्रि विद्या विद्या विद्या विद्या विद्या

rearregist nic sant ib, unlie reference wind odder if australia Hitterauers was atheness opportion com, there Detters interesse was beerde on . recent of utbercar was rearred com and the Institut of effects. Detters and was rearred as an off Institut of effects.

## तभारादांना त्यांचे ई-वेज आग.डी. नोदण्याचे आवाहन :

त संपालदांची आपने ई-पेन अंड्रेस अन्द्रन नगर्नी / आरटीए / विववित्र टेसिटनचे नेववर्त चाहीत त्यांची आपने ई-पेन अंड्रेस संक्रमात सव लीलपण्डने मोंववर्तत

अपनेश्व मार्थिता के प्रायम प्रश्नमात भाषामादक असतेने क्यांगाई : Still प्राणामात्माणी आपने के प्रायम प्रत्य कार्यां भी कार्यात के प्रत्य कार्यात करते : किंग का ट्रांस इतित प्रायम प्रायमाय भाषामादन मार्थ कार्यात्म कार्यात्म कार्यात कार्यात्म कार्यात्म भाषामादन कार्यात के दिन्दा वीद्रिय कार्यात्म कार्यात कार्या कार्यात्म कार्यात्म कार्यात्म के कार्यात्म कार्यात्म कार्यात्म कार्यात्म कार्यात्म कार्यात्म कार्यात्म के कार्यात्म कार्यात्मका कार्यात्म कार्यात्म कार्यात्म कार्यात्म किर्मात्म कार्यात्म कार्या कार्यात्म कार्या 9. SPEEK PROVIDE NOT

 डिमटेरिअलाईण्ड स्वरूपातील भागपारकांकरिताः अला भागपारकानी आपने ई-मेल आप ही हे लाग्या संबधित हिभाषिष्टरी पार्टिनियन्टरकर्ट नोटपायेल

रहाना नय किनती आहे कि. त्यांनी त्यांचे बदललेल नात, यला ई-मेल आयही सारावच्या सम्राज्य के व्यापा प्राप्त स्वयंत्रा के व्यापा के कार्या होते. संग्रांच कर्षात विजीवटरी पार्टिनियन्तरको ( जर साथास हे किन्द्र भाषायक स्वातील तर ) किंवा तीरावृद्ध व दुरुष्णत प्रते लिंक का दांत्र वीक साथके किन्द्रिय ( जर सामावह हे आखा प्राप्तका अत्यतित तर ) प्राप्ताके कज्जा

वार्षिक सर्वसाधारण सभा समक्ष सादर केलेल्या उरावावर मलदानाचे स्वरूप वेग्वनी कायदा २०१३ ध्या करूम १०८ त्यासोमत कपनीम ( स्लेजमेट मिलिस्ट्रेडन ) तकन २०१४ वा रुत २० व त्याल्वपील दुस्पती, संबधुस्टिट जस् बोर्ड ऑफ इंडिया ( लिस्टिंग ऑस्ट्रिनेग्रन्म जेंड डिस्तल)डर्म रिकायल्पेट Sec. 3. याह आग हाहेगा ( सारार) आभ्यतानम अह हितनाहाल रहाहात्वाहाल (पुलेशना २०१४ या पियुनेन प्रेश मार्गि पुलिय्द्राप्त कार्या विद्विर्टीय अन हहिया ने पातित केवले पातिक मर्भये सेकटरीआत स्टेहर्ड (एसएस२) नुसार प्रवर्णी सर्वप्राद्धाना नोटीलमयी दिलेज्या सामाजनवार रायचे स्त देण्याच अधिमान बत्याच्च्यारीरा दृष्ट्रया ई-मराठार सेवा जनस्थ कार्यन दिली अहे सदस्वी दृष्टाय ई-मनादान सेवा ही सीडीएसएनदार दुरवायात प्रेणत आहे.

#### सर्व सभासदांना या अन्वये असे सूचित वनण्यात येते कि,

युरस्थ ई-मतदानाची लेवा मंगळवार, दि २४ लाटेंबर, २०२१ तेजी सकावी ०९.०० वः यासून बुध्यार, दि २१ लाटेंबर, २०२१ तेजी सांग्रेजाजी ४५.७० वा पर्यंत चालू जनेल

- या, पंपत चानू असल स्व लगालर (किंत्रेकली किंवा दिनेंद मात्मप्रारक) उत्पाची तावे कांग्रेस तातेग्र प्रकार्ज गुरुवार, दि 23 सप्टेंबर, 2029 (कंट-ऑफॉट) रोजी समासद दनिस्टरमार्थ वीदयीइन आहेत किंवा दिवांविदयोकतील लापचायिवस्त दिनिस्टरमार्थ आहेत से बर्वराण संदुल दिगांविदयों किंतिस (होडेया) विभिष्टरप्रयाद्ध उपरास कलन दिनित्या इं-मातद्रम सुधिकंद्रदे मोटीलराव सुधित फेकेच्या कंपनीच्या कप्यकावाबर, सर मधुद केवेच्या सर्वप्रया सुधित फेकेच्या कंपनीच्या कप्यकावाबर, सर मधुद केवेच्या सर्वप्रया सुधित फोकेचा कंपनीच्या क्राय्कालाब्र (दरस्व दर्ग स्वाप्र्य) केवेच्या सर्वप्रया सर्वसाधारण सर्वत उजस्थित स्वार्ट्स क्राप्त्र मात्यान व्यक्त सक्ताल
- कोणोही व्यक्ती, ज्याने कपनीचे भाग विजयते असतील जाणि ने वार्षि सर्वसाधारण लर्भची मोटील पाठपल्यामंतर कंपनीचे समासद झाले असतील संवत्ताधान्त्र तथय मोटास चठवत्यानारं वर्ण्यात्र सम्मातः झत्य स्वतात अगिम तोरीख वान्ते प्रावस: (२.२) सार्ट्यस् २०२१ (७८२-आवस्ट्रे) केत्री यांग्यारक अमतीन तयांग पात्रिक मर्भच्या मोटीसमध्ये दृश्य (-मतदानवाठी दिनेत्व्या सुचनाचा संदर्थ योग वेईल किंचा heipdesk evoluto@collinda.com (COSL) वेधे विननी जातवून सायरकर्ता आवाखपत्र (login ID) व पासका मिळवता वेईल.
- अली व्यक्ती जर सीडीएसएलकडे दूरस्थ ई-मतदानासाठी पूर्वी। विक्रा आसेल तर त्याने / तिने त्याचे / तिमे वापरकर्ता जोजदत्वपत्र (loge D) व पासवर्र वापरून मतदान करावे.
- इडिविज्युअल मानमारक ज्यांचे हिमेंट रोअर्स आहेत त्यांनी वार्षिक सर्व लभेच्या नोटिसीमधील नोटल् क्रमांक २९ च्या प्रोमिजस्तुसार दूरस्य ई-मतदन करू शकता.
- सीएस अभिक नामाकवर ( पी.पी.एस. जन्मोसिफटस्चे पार्टनर ) यांना दुरस्य ई-मतदान प्रक्रिया निष्पष्ट आणि पारद्र्शक करण्यालाठी स्कृटिनाइझर ( ज्राननी करणाता ) म्हणून नियुवल करण्यात आरतेने आहे.
- मतपेटीतून कागद मतदान करण्याची मुविधा वार्षिक सर्वसाचारम सभेत उपलब्ध आहे
- सभासदांनी नोंद ध्यावी कि
- ूरस्थ ई-मतदान सेथा नमुद्र केलेल्या बेळ आणि तारखेनसुरे डीएलएलद्वारे बंद करनेत येईल समासदाने ठरावावर एकदा केलेले मतदान परत बदलता येणार नाही.
- दूस्सा ई-मनादानाद्वारे व्या समासदानी आयले मत नांदविले अत्तेल ले समासद वाचिक तर्वसंच्यानम सभेत उपस्थित नष्ट्र हळवात. परंतु समेआरणेत पुन्हा मतदान करू तकत नाही
- a) ते स्थानद वार्षिक सर्वसाधारण रूपेत उपस्थित आहेत आणि ज्यांची दूरस्य इ-स्वतदानद्वारे आपले मत नोदयिले लसल ते स्पेअलगेत गतायन वर्षीकेंद्वार आपले गत नोंदवू शकतो.
- आपने मान नोट्यू सकतो. = इतेक्ट्रानिक मान्द्रमा सूच्यांसाठी सामासदोनी यापिक सर्वसाधास्य सभेगय नोटोसीमांसाठी सुपंता प्रकारणाः जब इतेक्ट्रानिक मान्द्रमासकंयों कार्य पिक / तजार असाव्यांस अभ्यालाका जब इतेक्ट्रानिक मान्द्रमासकं वास्त्रक असलेव वाचार वियागति प्रान (पत्रमेव्य) व ई-अव्यत वास्त्र प्रिक्ष प्राने स्वालेक वाचार वियागति (पत्रमेवियों किठियोक्ते स्वर्थाव्य युवेक्ते वर्ष्ट्र-वेस्त्री वाठ्यू सकताः Errintary पुस्तकर्कदायी मान्द्रिती कानी काम्या २०१३ प्या कलान ११ कालि पत्र जटलेस विवायस्य नोदाती व कायनीय भाग हस्तालस पुरसाह मुद्रमाह हि २४ सर्टेस्ट, ३७२१म नोदाती व कायनीय भाग हस्तालस पुस्तकर हि का प्रान्तिक () कार्या स्वालक पंडावस्या आधीमानुमार सामालक पंडावस्या आधीमानुमार

दिनांका ३१ ऑगस्ट, २०२१ डिकाण: कोल्हापूर-४१६२३४

लपते

संसालक मंडला सही/-STRUCTURE & STRUCTURE

**हाच्या कथा प्रेरणा**दायी वार ; संजय कात्रे लिखित पुस्तकाचे प्रकाशन

मूक्ष्म, लघु न्या आर्त मातून २२ चकांसमो त्न मध्य finks ! 1 4 4 गण्डी सामगण erd ef

हाँ, ऋषीकेश जाधव सुभंकर प्रकाशित झाल्यातिवाच राहत नाही."

बैक आंफ इंडियाचे विभागीय कर्ततील व्यवस्थापक हेमंत खेर म्हणाले, ात्रकांच्या "पुस्तकातून फलत उद्योजनन्म नाही, तर बॉकेंग शेत्रामध्ये काम करणाऱ्या आधित विविध विधार्गातील कर्मचारी (Hitten व अधिकाऱ्यांनाही खुप काही stimu

EF

समर्पकरणे मांडला असून, त्यातून जिन्हायला मिळेल." त्यांच्यातील प्रगल्भ लेखकाचे दानंव कार्यक्रमात लेखक थां, कार्य बीची मुलाखत डॉ. प्रिमा आमोद बॉनी प्रेतली. डॉ. सुनील फटोल मीनी प्रास्ताविक व स्वागत केले. समित बोडके यांनी सुवसंवालन केले डॉ. कवीकेस जायव यांनी आपार मानले

तेल्य के जर सर्वर व फ्रंट मर्टन प्रवंत २८ ब १८ ते ४५ वर्षांप्र्यंत रोन जार ५५८ नगरिकांचे लमीकरण करण्यात आले. ता ४५ ते ६० वर्षापर्यंत ८२३ नागरिकांचे कोल्हापुरः 'मूस्म, लघु व यथ्यम उद्योनकांच्या कथा आणि व्यथा' पा पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी डॉ. श्रद्धा जाधव, हेपंत खेर, लेखक म ६० वर्षांवरोल ३६३ जागरिकांचे संजय काथे, प्रा. डॉ. जे. के. प्रवार, डॉ. सुनील पार्टील, भास्कर जाधव,

लगोकरण झाले. जगा (ता. १) १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डवा पहिला देण्यात येणार आहे. ज्यांनी प्रतित्या डोमच्या तमोकरणागण्डी ऑनलाईन रजिम्द्रेशन केले आहे, प्रचल त्यांनीच महत्यलिकेच्या प्राथयिक नागरी आरोध्य केंडात ल्लांकरण करण्याताळो याणे, असे आवाहन केले आहे. Connect.

······

शिपल्यान

ठेवला जसा

जपून मोती

अलकारानाच

करा हढ नाती...!

00

00

गरेंटेड हाय फेशन ज्वेलरी

व मोती दागिन्यांचे भव्य दालन

Andre-Krishna

Search

जनता बझार चौक, राजारामपूरी १ली गल्ली

0231-2521668 Mo. 9421286222

पर्यंत

स्का

3

C

मत्यिाच्या



अमायचे

कमे आंदोलन करती, याचे मुलिंग उदाहरण म्हणून त्यांचा उत्लेख कराण लागेल. टोलच्या विरोधात सर्वपक्षीय लदा उभा करणे तेवदे सहज, सोंपे वल्लते. चनदांडम्यांविरोधातील हा स्वा वर्षपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या सोबतीने लढणे पाचे कौशल्य त्यांच्या अंगी होते, त्यामुझेच सत्म चार

ना रोलच्या स्वळवळीचे णवान मोठे हचे नेतृत्व त, दिवंगत त खासदार हे होते. या नेते आणि ो भूमिका चनांप्रमाणे कोपऱ्यात रांच्याकडे के उद्य प्रस्थिति के अपने के अ चकारते हापूरच्या जिल्लाही ताकदीने

inf

TUT

🕝 🖲 👔 Fortis





स्वज्ञ - हुपरी-वज्जगृह

ferin - 3t/02/2021

#### Scanned with CamScanner